

मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्यांच्या
अधिपत्याखालील गट-अ व गट-ब च्या
अधिकाऱ्याबाबत अतिरिक्त प्रशासकीय
अधिकार प्रदान करावेत किंवा कसे
याबाबत विचारविनिमय करण्यासाठी गठित
केलेली समिती रद्द करण्याबाबत

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास व जलसंधारण विभाग
जागन नियंत्रण क्रमांक झेडेनजी १००८/प्र.क्र.६२/आस्था-४
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,
दिनांक :- ३० जुलै, २००८.

प्रस्तावना


जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्यांच्या अधिपत्याखालील गट-अ व गट-ब च्या अधिकाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या असलेल्या अधिकारांव्यतिरिक्त काही अन्य आधिकार प्रदान करणे शक्य होईल किंवा कसे यावर विचारविनिमय करण्यासाठी, समक्रमांकाच्या दि. ७/७/२००८ च्या शासन निर्णयानुसार गठीत करण्यात आलेली वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती, पंचायत राज समर्तीच्या शिफारशीनुसार याच विषयाबाबतची अन्य स्वतंत्र समिती गठीत करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे, रद्द करण्याची बाब शासन स्तरावर विचाराधीन होती.

शासन नियंत्रण-

राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्यांच्या अधिपत्याखालील गट-अ व गट-ब च्या अधिकाऱ्यांचे नियंत्रक अधिकारी म्हणून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती आण्यान्यम १९६१, महाराष्ट्र नागरी संवा अधिनियम व तत्सम अधिनियमानुसार प्रदान केलेल्या प्रशासकीय आधिकारात वाढ करणे या विषयावर विचारविनिमय करण्यासाठी 'समक्रमांकाच्या' दि. ०७ जुलै, २००८ च्या शासन निर्णयानुसार गठीत करण्यात आलेली समिती रद्द करण्यात येत आहे.

२. सदर शासन नियंत्रण महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २००८०७३०१२०३४१०१ असा आहे.

महाराष्ट्राच राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(गजानन दा. लाभ)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१) श्री. एस.एस. संधू, विभागीय आयुक्त, कोकण विभाग, कोकण

- २) श्री.एस.एन.कंद्रेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर
- ३) श्री. सुनील गायकवाड, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा
- ४) श्री. र. ग. सव्यद, उप सचिव (आस्थापना), ग्राम विकास व जलसंधारण विभाग,
मंत्रालय, मुंबई.
- ५) मा. मंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव
- ६) मा. राज्य मंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव
- ७) सचिव (ग्राम विकास व जलसंधारण विभाग) मंत्रालय, मुंबई:- ३२
- ८) निवडनस्ती, (कार्या.आस्था-४), ग्रा.वि. व ज.सं.वि., मंत्रालय,